

October 17, 2020

To,

Listing Department,
National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex
Bandra (E), Mumbai – 400051

Department of Corporate Services, BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400001.

NSE Scrip Symbol: MAXIND BSE Scrip Code: 543223

Dear Sir/Madam,

Sub: <u>Disclosure under Listing Regulations – Notice published in Newspapers regarding</u> date of Board meeting for financial results

Further to our letter dated October 16, 2020 and in terms of Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015, please find enclosed copies of notice published in newspapers regarding convening of Board meeting of the Company on October 28, 2020, for approval of the unaudited financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2019.

You are requested to take note of above and disseminate the information to all concerned.

Thanking you,

For Max India Limited

(formerly Advaita Allied Health Services Limited)

Pankaj Chawla

**Company Secretary & Compliance Officer** 

Encl: a/a

# WhatsApp Pay gears up to take on major rivals

Messaging app has an average monthly download of 30.8 mn

**SURAJEET DAS GUPTA** 

ith Facebook hoping to get the Reserve Bank of India's (RBI's) permission for WhatsApp Pay soon, the company is bracing itself up to take on its rivals Google Pay, Walmart's PhonePe, Alibaba-backed Paytm, and Amazon Pay in the growing UPI-based digital payments market.


According to industry estimates, the biggest player is Google Pay with over a 40 per cent market share, closely followed by PhonePe. Facebook, according to sources, has complied with the RBI's rules on data localisation. This, experts say, was a key reason for the delay in getting the green signal, though the company declined to comment on this issue.

However, Abhijit Bose, head of Indian operations, said: "We are keen to launch WhatsApp Payments in the country and will continue to work with the government, local banks, and other institutions to understand their requirements, drive innovation, and provide financial services, inclusivity, and empowerment across the socio-economic spectrum."

Bose said the payments feature on WhatsApp was free for people to use. "Our goal is to help making payment as easy as sending a message," he said. So can WhatsApp become India's WeChat?

The Chinese app, which combined messenger with payments, transformed into a "super app", providing customers services such as flight booking, car hailing, movie tickets, paying for utilities, among others, without leaving the app. Its customer base covers over 83 per cent of the Chinese population.

WhatsApp up is nowhere there in terms of penetration. But with over 400 million users, it is the most used app in the country, representing a third of the country's population. Even the UPI plat**MODES OF PAYMENTS** 



out, with the launch of WhatsApp, it expects this to go up because many firsttime users might join it.

So what does it bring to the table? Based on the data from SimilarWeb, which tracks trends in online sites and apps, in August this year, daily active users of WhatsApp were at 177.8 million, nearly five times the combined number of Google Pay, PhonePe, and Paytm.

More importantly, the amount of time spent by each user on the messenger is over nine times that of its nearest rival in the business. That is not all. Despite a large subscriber base, Whats-App has an average monthly download of 30.8 million (based on SimilarWeb numbers), which is double that of its nearest rival. Also customers use the app seven to ten times a day, a feat difficult to achieve for its rivals. However, experts say while the potential customer base is huge, what would determine its success is what percentage of those use the payment option.

There are other areas WhatsApp could leverage -- and a key one is its tieform, run by the National Payments up with Reliance Jio's e-commerce plat-Corporation of India, has over 150 million form Jio Mart (Facebook has taken 9.9 large customer base.

customers despite the fact that it has seen per cent in Jio Platforms). As part of the a 50 per cent increase in people joining it tie-up, Jio Mart, which went for a comduring Covid-19. As BofA Research points mercial launch a few months ago (currently it has over 7 million subscribers), will be integrated into WhatsApp in such a way that buyers and over 30 million kirana shops can book orders and deliver products without having to leave the messenger site.

> Sources say talks are on to integrate WhatsApp Pay for these transactions. If that happens, this would provide large volumes of payment transactions for WhatsApp (currently UPI handles 5 billion financial transactions a month).

The company could work with other players (as it is not an exclusive arrangement) to do this.

WhatsApp is also planning to offer financial services — credit, pension products, and insurance - targeted at lower-income sections in rural areas and to small and medium enterprises. Bose, in a recent fintech conference, said it had been working with leading banks like HDFC Bank, ICICI Bank, and Kotak Mahindra Bank to bring in financial services to those who are outside the banking system. He said ICICI Bank and Kotak Mahindra had reached 3 million new users by leveraging WhatsApp's

# Blackstone nears \$2 bn India property deal with Prestige

BAIJU KALESH & SARITHA RAI

Blackstone Group Inc. is nearing a deal

to buy an Indian developer's commercial properties for about \$2 billion, according to people with knowledge of the matter.

The US private equity group is in advanced talks to acquire Prestige Estates Projects's rent-yielding assets including offices and operating malls, the people said, asking not to be identified as the discussions are private. Terms haven't been finalised and negotiations could still be delayed or fall apart, the people said.

A representative for Blackstone

declined to comment. An email to Prestige wasn't immediately answered outside of business hours in India Friday.

Blackstone is the largest owner of commercial real estate in India with a total investment of around \$7.8 billion as of March 2020. It has built its portfolio over more than a decade, buying up more properties as India's economy slowed in recent years. Two real estate investment trusts backed by Blackstone have also been listed on India's public markets.

Prestige Estate is one of the largest developers in southern India. It has about 45 ongoing projects spanning 52 million square feet, with another 57 million square feet under construction.



# **UPL stock slips after Mauritius** subsidiary's auditor resigns

SACHIN P MAMPATTA


Mumbai, 16 October

Agrochemical firm UPL's shares fell 9.54 per cent intra-day on Friday, sparked by news of the resignation of the auditor at a key subsidiary. It recovered later and closed at ₹467.75, down 7.66 per cent, after the firm clarified on the matter.

On Thursday, it was revealed that Mauritius subsidiary UPL Corporation's auditor KPMG Mauritius had resigned with effect from October 8. It clarified on Friday that a KPMG sub-licencee continues to audit the parent company. It also included a note from the Mauritius auditor, which said that there was nothing about the resignation that it felt was necessary to tell the board. "There are no circumstances connected with our resignation which we consider should be brought to the notice of the members," it said.

Resignations have previously resulted in significant declines when investors have seen them as a negative signal on companies' financials. "It is strange that an auditor of a large material subsidiary resigns mid-term without ascribing any reasons... The company should communicate the rea-

**UNDERPERFORMING** THE MARKET



sons that led to this resignation to the shareholders," said Shriram Subramanian, founder and managing director of InGovern Research Services, which advises on corporate governance issues.

The sudden exit of an auditor is not a healthy sign for companies in general, said Amit Tandon, founder and managing director of advisory firm Institutional Investor entire crop value chain," the firm's FY20 Advisory Services India. "Any mid-term" annual report said.

(resignations) of auditors need to be looked at closely," he said.

The company, which manufactures chemicals used in agriculture, including insecticides and herbicides, had recorded over ₹35,700 crore in revenue from operations in financial year 2019-2020 (FY20) Shareholders in the parent company had an attributable net profit of ₹1,776 crore. Its Mauritius subsidiary had been a vehicle for a major acquisition in the previous financial year. The latest annual report noted that it had completed integration of the \$4.2 billion acquisition of Arysta Life-Science ahead of schedule. This was expected to help optimise manufacturing and with research and development, among other gains.

"Following the acquisition of Arysta LifeScience, we became one of the top five agricultural solutions companies world wide. As a new company, we now offer an integrated portfolio of both patented and post-patent agricultural solutions for various arable and specialty crops, including biological, crop protection, seed treatment and post-harvest solutions spanning the

# The Singareni Collieries Company Limited (A Government Company) Regd. Office: KOTHAGUDEM-507101, Telangana. **E-PROCUREMENT TENDER NOTICE**

Tenders have been published for the following Services / Material ocurement through e-procurement platform. For details, please visit https://tender.telangana.gov.in - or - https://www.sccImines.com NIT/Enquiry No.- Description/ Subject - Last date and time for Submission of bid(s)

E1520O0255- Procurement of Welding & Gas Cutting Accessories of ESAB INDI. LTD., on Rate Contract basis for a period of 2 Years- 03.11,2020-17.00 Hrs. E1520O0248- Supply of 350 HP Centrifugal Pumps with and without Mec

E1020O0234- Procurement of FT 7 & TR CABLES- 07.11.2020-17.00 Hrs.- GM(MP) NIT No., Date - Name of the work - Estimated Contract Value-

Last date & time for Submission of bids RG-III/CVL/T-31/20-21, - Repairs/Replacement of damaged gantry at OCP-I CHP, RG-III area - Rs.40,79,321/- 20.10.2020- 4.30 P.M. - Dy.GM(Civil)/RG.III CRP/CVL/STPP/TN-50/20-21, Dt. 12.10.2020 - Maintenance of Private Mancherial KZJ-BPQ section on Secunderabad Division of SC Railways for two years (2020-21 & 2021-22) at STPP, Jaipur (V&M), Mancherial Dist., T.S Rs.4,49,37,841/- 28.10.2020 - 4.30 P.M.

CW/STPP/E-20/T-25/2020-21, Dt. 09.10.2020 - "Miscellaneous works at CISF Complex like CC pavements & morchas at Armoury building and preparation of parade ground with stage & martyrs column etc at STPP, Jaipur (V&M), Mancherial District, Telangana State - Rs.41,08,995/- 28.10.2020 - 4.30 P.M. - Dy.GM(Civil)/I/C STPP (Civil)

CW/RD/e-53/2020-21, Dt. 15.10.2020 - M & R and other miscellaneous works to GKOCP and Area Stores at Kothagudem area for the year 2020-21 Rs.36,83,126/- 02.11.2020 - 4.30 P.M. - Dy.GM(Civi PR/2020-21/MP/CVL/52

R.O. No.: 1024-PP/CL-AGENCY/ADVT/1/2020-21

**CORPORATION LIMITED** YERAMARUS THERMAL POWER STATION
(A JOINT VENTURE COMPANY OF KPCL & BHEL) CIN: U40101KA2009PLC049582

**BRIEF TENDER NOTIFICATION** (Through e-Procurement portal only) RPCL invites bids through GoK e-Procurement platform www.eproc.karnataka.gov.in under "GOODS" category from reputed bidders for "Procurement of 2000 KL of LDO IS:15770(2008) by road tankers for YTPS" Pre bid meeting will be held on 21.10.2020 @ 11.00Hrs. in CE(O&M) & Proiect Head/YTPS-RPCL office, Yeramarus; Last Date & Time for bid submission along with Technical & Financial bid(Part I & II) is on 28.10.2020 upto 14:30Hrs. Opening of Technical bid (Part I) on 29.10.2020 @ 15:00Hrs. & Opening of Financial bid (Part II) on 29.10.2020 @ 16:00Hrs. (Subject www.karnatakapower.com. Any further details can be obtained from the Executive Engineer(M-2), RPCL, YTPS, Yermarus - 584134, District Raichur. Tele/Fax: 08532-286003, Cell: +91-9480682547. E-mail: eechpmytpskpcl@karnataka.gov.in



#### PTC India Financial Services Limited

(CIN: L65999DL2006PLC153373) Registered Office: 7th Floor, Telephone Exchange Building, 8 Bhikaji Cama Place, New Delhi - 110 066, India Board: +91 11 26737300 / 26737400 Fax: 26737373 / 26737374 Website: www. ptcfinancial.com, E-mail: info@ptcfinancial.com

### **NOTICE**

NOTICE is hereby given that pursuant to the provisions of Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, that a meeting of the Board of Directors of PTC India Financial Services Limited ("the Company") to be held on Thursday, 29th October 2020, inter-alia, to consider, approve and take on record the un-audited financial results along with the limited review report of the statutory auditors for the quarter and half year ended

The information is also available on the Company's website at www.ptcfinancial.com and on the recognized stock exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com)

(Vishal Goval)

Place: New Delhi

30th September 2020 for FY 2020-21.

For PTC India Financial Services Limited

Date: 16th October, 2020 **Company Secretary** 

## www.maxindia.com and on the websites of Stock Exchanges where the By order of the Board

shares of the Company are listed viz., BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

MAX INDIA LIMITED

(formerly Advaita Allied Health Services Limited

Regd. Office: 167, Floor -1, Plot - 167, Ready Money Mansion,

Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai -400018 Corporate Office: Ground Floor, DLF Center, Sansad Marg, Connaught Place,

New Delhi 110001, India

Tel. No.: 011-49376000

Website: www.maxindia.com and Email: pchawla@maxindia.com

(CIN: U74999MH2019PLC320039)

NOTICE

Pursuant to Listing Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of

the Board of Directors of the Company will be held on Wednesday, October

28, 2020, inter-alia, to consider and approve the unaudited financial results

(Standalone and Consolidated) of the Company for the quarter and six

The intimation is also available on the website of the Company at

New Delhi October 16, 2020

months ended September 30, 2020.

Pankaj Chawla **Company Secretary & Compliance Officer** 

Registered Office: Hathkhoj Village, Industrial Area, Dist. Bhilai, Durg, Chhattisgarh - 490026 Email: bec\_bhilai@rediffmail.com Website: www.bec-group.com Phone: 0788-4088100, 4088144 **POSTAL BALLOT NOTICE** Notice is hereby given pursuant to Section 110 of Companies Act. 2013 and other applicable provisions, if any, of the Companies Act.

2013 ("the Act") read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force), Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), General Circular Nos.14/2020, 17/2020, 22/2020 and 33/2020 dated April 8, 2020, April 13, 2020, June 15, 2020 and 28th September, 2020 respectively, issued by Ministry of Corporate Affairs (the "MCA Circulars") including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force, that the Resolutions as set out in Postal Ballot Notice dated 15th October, 2020 is proposed to be passed by the members of the Company by Postal Ballot (only through remote e-voting).

BHILAI ENGINEERING CORPORATION LIMITED CIN: L29111CT1960PLC000913

#### Members are hereby informed that:

The Special Business as set out in the Postal Ballot Notice may be transacted through voting by electronic means only.
 The E-Voting period shall commence from Monday, 19<sup>th</sup> October, 2020 at 9:00 a.m. (IST) and will end on Tuesday, 17<sup>th</sup> November

3. On account of the threat posed by COVID-19 and in terms of MCA Circulars, the Company has sent the Postal Ballot notice in electronic form only. The hard copy of the Postal Ballot Notice alongwith with Postal Ballot Forms and pre-paid business reply envelope is not sent to the members for the postal ballot in accordance with the requirements specified under the MCA circulars. Accordingly, the communication of the assent or dissent of the members would take place through the remote e-voting system only The Company has completed the dispatch of the Postal Ballot Notice alongwith the Explanatory Statement (in electronic form) to a the members by 17th October, 2020 to those shareholders whose names appear in the Register of Members/ List of Beneficia

Owners as on Thursday, 15th October, 2020 i.e. cut-off date. Any person, who acquires shares of Company and become Member of the Company after email of the Postal Ballot Notice, may obtain the login ID and password by sending a request to Sharex Dynamic (India) Private Limited (Registrar and Share Transfel Agent of the Company) at <a href="mailto:evoling@sharexindia.com">evoling@sharexindia.com</a>. However, if a person is already registered with Link Intime Private Limited ("Link Intime") for remote e-voting then existing user ID and password can be used for casting vote.

a) The remote e-voting module shall be disabled by Link Intime Private Limited (Link Intime) after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.
b) The voting shall be reckoned in proportion to a Member's share of voting rights on the Paid up Equity Share capital of the Companias on Thursday, 15" October, 2020.

c) The Postal Ballot Notice shall also be uploaded on Company's website at www.bec-group.com and on the website of Link Inti . https://instavote.linkintime.co.in d) Any member who does not receive the Postal Ballot Notice may send an email to bec bhilai@rediffmail.com and obtain Postal

Ballot Notice. The Postal Ballot Notice can also be downloaded from the Company's website i.e. www.bec-group.com

The Company has appointed CS Shreyans Jain, Proprietor of M/s. Shreyans Jain & Co., Company Secretaries (FCS No.: 8519), as the Scrutinizer for conducting the Postal Ballot only through Remote E-voting process in a fair and transparent manner.

November, 2020. The result of the Postal Ballot would be announced by the Chairman or a person authorized by him in writing on Thursday, 19" November, 2020 at the Registered Office of the Company. The results declared along with the scrutinizer's report shall be placed on the website of the Company viz. www.bec-group.com, on the website of on the website of Link Intime i.e https://instavote.linkintime.co.in and communication of the same to Calcutta Stock Exchange Limited and BSE Limited.

In case the shareholders have any queries or issues regarding e-voting, please refer the Frequently Asked Questions ("FAQs") and Instavote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contacton: -Tel: 022\_4918 6000.

The Scrutinizer will submit their report of the votes cast in favour or not in favour / against, to the Chairman on Thursday, 19

Members may also write to the Compliance Officer for any grievances connected with facility for voting by electronic means at

Name: Mr. Veenu Jain

Phone No: 0788-4088100, 4088144

**Designation:** Managing Director & Compliance Officer Address: Hathkhoj Village, Industrial Area, Dist. Bhilai, Durg, Chhattisgarh - 490026 Email id: bec\_bhilai@rediffmail.com

Date: 17.10.2020

Veenu Jain **Managing Director** DIN: 00207165

# **Phillips Carbon Black Limited**

Registered Office: 31, Netaji Subhas Road, Kolkata - 700 001, Tel: +91 33 6625 1443, Fax: +91 33 2248 0140/2243 6681 Corporate Office: RPSG House, 2/4 Judges Court Road, 4th Floor, Kolkata - 700 027, Tel: +91 33 4087 0500/0600 CIN: L23109WB1960PLC024602, E-mail: pcbl@rpsg.in, Web: www.pcblltd.com

Extract Of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Six Months ended 30th September, 2020 (₹ In Crores except as otherwise stated) Consolidated Standalone 3 months 6 months Corresponding 3 months 6 months Corresponding SI. 3 Months **Particulars** 3 Months No. ended ended ended ended ended ended 30.09.2019 30.09.2020 30.09.2019 30.09.2020 30.09.2020 30.09.2020 Total Income from operations 1,026.80 1,027.78 664.73 867.89 665.37 868.61 Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items) 72.47 75.15 102.72 73.01 75.92 103.13 3 Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items) 72.47 75.15 102.72 73.01 75.92 103.13 Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items) 57.55 59.86 77.05 58.09 60.63 77.51 Total comprehensive income for the period 56.41 92.95 64.57 55.97 93.61 66.37 Paid-up Equity Share Capital (Shares of ₹ 2/- each) 34.47 34.47 Reserves (excluding Revaluation Reserves as shown 1,613.60 1,664.65 1,657.21 in the Audited Balance Sheet of the previous year) 1,657.21 1,664.65 1,615.42 8 Earnings Per Share (EPS) (Face value of ₹ 2/- each) (not annualised): 3.34 3.47 4.47 3.37 3.52 Basic and Diluted 4.50

#### Notes:

a) The above is an extract of the detailed format of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and six months ended 30th September, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid Results for the quarter and six months ended 30th September, 2020 are available on the Company's website (www.pcblltd.com) and on the websites of the National Stock Exchange of India Limited (NSE) (www.nseindia.com), Bombay Stock Exchange Limited (BSE) (www.bseindia.com) and the Calcutta Stock Exchange Limited (CSE) (www.cse-india.com).

Place: Kolkata Date: 16 October, 2020



By Order of the Board Kaushik Roy Managing Director DIN: 06513489





एक्सेल इंडस्ट्रिज लिमिटेड

सीआयएनः एल२४२००एमएच१९६०पीएलसी०११८०७

नोंदणी कार्यालयः १८४-८७, एस. व्ही. रोड, जागेश्वरी (पश्चिम),

मुंबई-४०० १०२. **ईमेल**ः investors@excelind.com

फोनः ९१-२२-६६४६४२७३ वेबसाईटः http://www.excelind.co.in

सूचना

तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता कंपनीचा अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बाबीसह विचारात आणि

कंपनीच्या सिक्युरिटीज मधील व्यवहाराकरिता ट्रेडिंग विंडो ज्या पदसिद्ध व्यक्तीसाठी वरील सदर हेत्करिता

०१.१०.२०२० पासून परिणामासह बंद होत्या त्या कंपनीज कोड ऑफ कंडक्ट फॉर प्रिव्हेंशन आूफ

ट्रेडिंग विंडो या ०९.११.२०२० रोजी पुन्हा उघडण्यात येतील त्यानुसार सर्व संबंधित ज्यांना वरील सदर

कोड लागु आहे तंना ट्रेडिंग विंडो बंद राहण्याच्या कालावधीत कंपनीच्या सिक्युरिटीज मध्ये व्यवहार

सदर सूचनेतील माहिती कंपनीची वेबसाईट http://www.excelind.co.in वर आणि स्टॉक एक्स्चेंजची

वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com वर सुद्धा उपलब्ध आहे.

हरविले/गहाळ झाले आहे. दिनांक ७/१०/२०२०

रोजीस तक्रार क्र. २८७६१ द्वारे नवघर पोलिस

स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. कोणालाही कोणताही हक्क, नामाधिकार हितसंबंध, दावा, मागणी जसे की, गहाण विक्री, बक्षीस विलेख, अदलाबदल इ असल्यास याखालील नमूद पत्त्यावर प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. जर दिलेल्या वेळेत दावे प्राप्त न झाल्यास सोसायटी प्रतिलिर्प शेअर प्रमाणपत्र जारी करेल.

राहल पी. सिंग वकील उच्च न्यायालय एस/३, पीस हेवन-बी मिरा भाईंदर रोड दीपक हॉस्पिटल जवळ, भाईंदर (पू.) जि. ठाणे-४०११०५

# एबीएम नॉलेजवेअर लि. सीआयएनः – एल६७१९०एमएच१९९३पीएलसी११३६३८

नोंद. कार्यालय : एबीएम हाऊस, प्लॉट क्र. २६८, लिंकिंग रोड, बांद्रा (पश्चिम), मुंबई -४०० ०५०. टेलिः ०२२-४२९०९७००, फॅक्सः ०२२-४२९०९७०१ ईमेलः egovernance@abmindia.com, संकेतस्थळ :www.abmindia.com

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ४७(१)

सहवाचता रेग्युलेशन २९ अनुसार याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा, ३० सप्टेंबर, २०२० रोजीस संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षासाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात व ग्टलावर घेण्यासाठी सोमवार, २६ ऑक्टोबर, २०२० रोजी सायं ५.०० वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय: एबीएम हाऊस, प्लॉट क्र. २६८, लिंकिंग रोड, बांद्रा (पश्चिम), मुंबई-४०० ०५० येथे घेण्यात येणार आहे. पुढील माहिती येथे उपलब्ध आहे: कंपनीचे संकेतस्थळ: www.abmindia.com

स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ: www.bseindia.com

स्थळ : मुंबई दिनांक : १६.१०.२०२० एबीएम नॉलेजवेअर लि. करिता सारिका घाणेकर

आदेशावरून

कंपनी सचिव

मंजूर करण्याकरिता बुधवार, ऑक्टोबर, २८, २०२० रोजी घेण्यात येणार आहे. सदर सूचना कंपनीच्या वेबसाईठवर www.maxindia.com येथे आणि स्टॉक एक्सचेंजची

वेबसाईट जेथे कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध आहेत म्हणजेच बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) वर उपलब्ध आहेत. मॅक्स इंडिया लिमिटेड करिता

MAX INDIA LIMITED (याआधी अद्वैता अलाईड हेल्थ सर्व्हिसेस लिमिटेड)

नों. कार्यालय : १६७, मजला-१, प्लॉट -१६९, रेडी मनी मॅन्शन,

डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०० ०१८.

कॉर्पोरेट कार्यालय: तळ मजला, डीएलएफ सेंटर, संसद मार्ग, कॉनॉट प्लेस,

नवी दिल्ली-११०००१, भारत. दु.क्र. : ०११-४९३७६०००

वेबसाईट : www.maxindia.com आणि ई-मेल : pchawla@maxindia.com

(सीआयएन:यु७४९९९एमएच२०१९पीएलसी३२००३९)

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायसमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या

रेग्युलेशन ४७ ला अनुसरून याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची

सभा सप्टेंबर ३०, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाही करीता कंपनीच्या

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (अलिप्त आणि एकत्रित) इतर बाबींसह विचारात आणि

जाहीर सूचना

याद्वारे तमाम जनतेला सूचना देण्यात येते

की, निम्नस्वाक्षरीकार वकील हे

याखालील परिशिष्टामध्ये अधिकस्वरूपात

वर्णन केलेल्या मिळकतीच्या संदर्भामध्ये

१) श्री. फैजल इस्माईल शेख, २) श्री.

इरफान इस्माईल शेख उर्फ श्री. इरफान

इस्माईल घोलप आणि ३) श्री. वहाब

इस्माईल शेख उर्फ श्री. वाहेब इस्माईल

घोलप, सर्व भारतीय नागरिक, त्यांचा पत्ता

आहे ५०/५१, मोहम्मेदी हाऊस, संट

मार्टिन रोड, बांद्रा (पश्चिम), मुंबई:-

४०० ०५० यांचे नामाधिकार तपासत

आहेत. सर्व व्यक्तीं प्रेम अरान्हा वाचून

आणि वगळून कोणलाही सदर मिळकत

किंवा त्यावरील भागावर कोणताही हक,

नामाधिकार, दावा, मागणी किंवा इस्टेट

जसे की, विक्री, अदलाबदल, गहाण,

भाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार, निर्वाह,

परवाना, बक्षीस, वारसाहक्क, शेअर,

अंत्यदान, ताबा, अभिहस्तांतरण किंवा

भार किंवा अन्यकाही दावे असल्यास

त्यांनी तसे लिखित निम्नस्वाक्षरीकारांना

याखालील नमूद पत्त्यावर कोणत्याही तशा

दाव्यांच्या सर्व पूरक कागदपत्रासह या

प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या

आत कळविणे आवश्यक आहे, कसूर

केल्यास, तेथे कोणतेही दावे नसल्याचे

मानण्यात येईल आणि दावे जर असल्यास,

ते त्यागित समजण्यात येतील आणि

निम्नस्वाक्षरीकार सदरच्या संदर्भामध्ये

परिशिष्ट

मुंबई शहर आणि उपनगराच्या नोंदणीकृत

जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील दुर्गा स्ट्रिट, माहिम मधील मुंबई महापालिका जी-वॉर्ड क्र. ५३४७ (११-१२) स्ट्रिट

क्र. २०२-जे-२०१के कडेल रोड आणि

५३४७ (१४) स्ट्रिट क्र. ९ द्वारे मुल्यांकित

आणि माहिम विभागाच्या सी.एस. क्र. १३६४ धारक आणि ९ दुर्गा स्ट्रिट अशा ज्ञात आणि त्यावर उभे जिमन आणि

आनुवंशिकता मैदान च्यासह मेसाज,

रहिवासी किंवा राहण्याचे घर मोजमापित

८७२.९१ चौ. मीटर्सचे सर्व ते भाग आणि

अरूण पॅनिककर

चेंबर क्र. २, मस्जिद

वकील उच्च न्यायालय

मोदी स्ट्रिट, बॉम्बे हाऊस

फोर्ट, मुंबई-४०० ०२३.

arunpanickar@yahoo.com

मनोर, ४था मजला, १६, होमी

जवळ, एम. आणि जे. सर्व्हिसेस समोर,

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that

Original Share Certificate issued

by Rashmi Park Bungalow

Complex Co-op. Hsg, Society Ltd, Waliv Vasai East Dist.

Palghar in favour of Shakuntala

Devi Vidhlani in respect of

Bungalow No. 37 situated, in

Society Bungalow Complex has been lost, which is not traceable,

therefore said member i.e.

Shakuntala Devi Vidhlani lodge

complaint At Manickpur Police

Station vide Property Missing Reg. No. 177/2011. Shakuntala

Devi Vidhlani made application to

Society for issue of duplicate

share certificate. Hence any

person having claim/objection

upon said Original share

certificate/ Bungalow No. 37 of

whatsoever nature or have any

claim/objection to issue-duplicate

share certificate they should

lodge their claim/objection within 15 days to the undersigned,

failing which all claim/objection, if

any shall be deemed to have

been waived and /or abandoned

without any further notice, society

will comply with procedure as

Adv. Milind Suresh Kanekar

Vitthal Mandir, Waliv, Vasai

(East), Dist Palghar. 401208

stated in byelaws of the society.

The spirit of

Mumbai is

now

92 years

old!

FREE PRESS

The Family Newspaper

**Date :17 October, 2020** 

मुंबई, दिनांक १७ ऑक्टोबर, २०२०.

नामाधिकार प्रमाणपत्र जारी करतील.

सुविधाधिकार, विश्वस्त,

सही/-पंकज चावला ऑक्टोबर, १६, २०२० कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

# Fullerton FULLERTON INDIA CREDIT COMPANY LIMITED India कार्पोरेट कायालय : सुप्रिम बिझनस पाक, मजला ५ आणि ६, बी विग, पवई, मुंबई ४०० ०७६.

मागणी सूचना दी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (''ॲक्ट'') आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (''रुल्स'')

निम्नस्वाक्षरीकारांनी **फुल्लर्टन इंडिया क्रेडीट कंपनी लिमिटेड (एफआयसीसीएल)** चे प्राधिकृत अधिकारी म्हणुन ॲक्ट अन्वये आणि ॲक्टच्या कलम १३(२) सहवाचता नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात संबंधित सूचनेत नमुद रक्कम चुकती करण्यासाठी खालील कर्जदारांना बोलाविण्यासाठी ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी केली होती. निम्नस्वाक्षरीकारांना सकारण विश्वास वाटतो की, कर्जदार मागणी सूचनांची बजावणी टाळत आहेत, म्हणून सूचनेची बजावणी रुल्स नुसार ती चिकटवून आणि प्रकाशनाद्वारे करण्यात येत आहे. मागणी सूचनेचा मजकुर येथे

कर्जदारांना प्रदानाच्या तारखेपर्यंत प्रयोज्य व्याज, अतिरिक्त व्याज, बाऊंस चार्जेस, परिव्यय आणि खर्चासह एकत्रित सदर प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसात येथील वरील आणि त्यातील नमुद मागणी केलेली रक्कम चुकती करण्याचे आणि मागणी सूचनेचे पालन करण्याचा याद्वारे सल्ला देण्यात येत आहे. कर्जदारांनी ध्यानांत ठेवावे की, एफआयसीसीएल हे तारण धनको आहेत आणि कर्जदारांनी घेतलेल्या कर्ज सुविधा या कर्जदारांनी गहाण ठेवलेल्या तारण मत्ता असलेल्या स्थावर मिळकती/मिळकर्ती सापेक्षचे सुरक्षित कर्ज आहे.

निर्धारित मुदतीत संपूर्ण दायित्व निभावण्यांत कर्जदारांनी कसूर केल्यास एफआयसीसीएल हे ॲक्ट च्या कलम १३(४) अन्वये सर्व अधिकार वापरून विक्रीच्या माध्यमातून ती हस्तांतरित करण्यापुरते मर्यादित न राहता त्या सहीत तारण मत्तांच्या कब्जा घेण्यास किंवा ॲक्ट व त्या अंतर्गच्या नियमांन्वये उपलब्ध अन्य कोणत्याही उपाय योजना वापरून प्रदानाची रोकड करण्यास हक्कदार असतील. विक्री किंवा हस्तांतरणाचा अधिकार अंमलात आणण्यापूर्वी तारण मत्ता **जप्त आणि /किंवा सील** करण्याकरता देखील एफआयसीसीएल कडे अधिकार आहेत. तारण मत्ता विकल्यानंतर, जर एफआयएचएफसीएल ला येणे असलेली थकबाकी भागविण्याकरता गहाण मिळकतीचे मूल्य अपूर्ण ठरले तर उर्वरित थकबाकी वसुल करण्याकरिता स्वतंत्र कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्याचा अधिकार देखील एफआयसीसीएल ला आहेत. ही उपाय योजना अन्य कोणत्याही कायद्यांतर्गत एफआयसीसीएल ला उपलब्ध असलेल्या अन्य सर्व उपायांव्यतिरिक्त व स्वतंत्र आहे.

तारण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३(८) कडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यांत येत आहे आणि पुढे ॲक्ट च्या कलम १३(१३) कडे वेधण्यांत येत आहे. ज्याद्वारे कर्जदारांना एफआयसीसीएलच्या लेखी पूर्व परवानगी शिवाय तारण मत्ता निकाली काढण्यास किंवा त्यांचा व्यवहार करण्यास किंवा तारण मत्तांची विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे (नियमित कामकाजा व्यतिरिक्त) हस्तांतरण करण्यास मज्जाव/प्रतिबंध केला आहे आणि वरील बाबींचे उल्लंघन करणे हा सदर ॲक्टच्या कलम २९ अन्वये दंडनीय अपराध आहे. मागणी सूचनेची प्रत निम्नस्वाक्षरीकारांकडे उपलब्ध आहे. आणि इच्छा असल्यास कर्जदार ती निम्नस्वाक्षरीकारांकडून कोणत्याही कामाच्या दिवशी नियमित कार्यालयीन वेळेमध्ये प्राप्त करू शकतात.

दिनांक: १७.१०.२०२०, ठिकाण: मुंबई

श्री. प्रशांत ओहल. प्राधिकत अधिकारी फुल्लर्टन इंडिया क्रेडीट कंपनी लिमिटेड



बैक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda लोखंडवाला शाखा, जी२ ट्रान्स एव्हेन्यु इमारत, एस व्ही पी नगर, अंधेरी प., मुंबई, महाराष्ट्र - ४०००५३

> कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) (नियम ८ (१) पहा)

निम्नस्वाक्षरीकार यांनी **बँक ऑफ बडोदा (याआधी विजया बँक)** चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून ०४-०३-२०२० रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. संतोष सारदा आणि श्री. दीपक सारदा यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम रू. ९,५५,२४,३२५.५० (रुपये नऊ करोड पंच्यावन्न लाख चोवीस हजार तीनशे पंचवीस आणि पैसे पन्नास मात्र) १२.१०.२०२० रोजीस अधिक उपार्जित व्याज/ सांपार्श्विक दराने अवास्तव व्याज सह प्रदानाच्या तारखेपर्यंत अनुषंगिक खर्च, परिव्यव, प्रभार, इ. ही रक्कम सदरह सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी सांगितले होते. सदर सूचनेचा सदर मजकूर फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्ती मध्ये ०९/०३/२०२० रोजी सुद्धा प्रकाशित झाला

कर्जदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे. कर्जदार/हमीदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सिक्युरिटी इंटरेस्ट इन्फोर्समेंट रूल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता ॲक्टचे कलम १३चे उप-कलम (४) च्या अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून १२ ऑक्टोबर, २०२० रोजी येथे याखाली वर्णिलेल्या

मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह् मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह् मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा बँक ऑफ बडोदा, लोखंडवाला शाखा च्या रू. ९,५५,२४,३२५.५० (रुपये नऊ करोड पंच्यावन्न लाख चोवीस हजार तीनशे पंचवीस आणि पैसे पन्नास मात्र) **१२.१०.२०२० रोजीस** अधिक त्यावरील व्याज या रकमेच्या आकाराच्या अधीन राहील. तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या

तरतुदींनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे. स्थावर मिळकतीचे वर्णन

जिल्हा परिषद पुणे- ४१० ४०२ चा पंचायत समिती मावळच्या ग्राम पंचायत वेर्सोलीच्या हद्दीत आणि उप प्रबंधक लोणावळा, नोंद. जिल्हा पुणेच्या हद्दीत महसूल गाव कुनेनामा, तालूका मावळ, जिल्हा पुणे येथे जमीन धारक सर्व्हे क्र. २८/१/+२ वर बांधलेले प्लॉट क्र. २९ सह बंगला क्र. ६५७ मोजमापित १०८८.४० चौ.मीटर्स (बेसमेंट अधिक तळ मजला अधिक पहिला मजला अधिक टेरेस समाविष्ट) चे नोंदणीकृत गहाण

पूर्व: एसआर क्र. ५८ दक्षिण: अमेनिटी स्पेस पश्चिम: प्लॉट २८ उत्तर: आतला रस्ता

दिनांक: १२.१०.२०२०

ठिकाण : लोणावळा

सुनिल कुमार प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ बडोदा

# भारतीय स्टेट बैंक

रिटेल ॲसेटस् सेंट्रलाईज्ड प्रोसेसिंग सेंटर बोरिवली एमटीएनएल इमारत, देविदास रोड, बोरिवली State Bank of India (पश्चिम), मुंबई- ४००१०३

# (नियम ८(१) पहा) कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याआर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (ॲक्ट ५४ सन २००२) अन्वये कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (रुल्स) च्या नियम ३ अन्वये खालील नमूद सूचीतील तारखेस मागणी सूचना निर्गमित करुन सदर रक्कम सह त्यावरील पुढील व्याज + अनुषंगिक खर्च, बँक प्रभार इ. ची परतफेड करण्यात सदर सूचना प्राप्तीच्या तारखेच्या ६० दिवसांत करण्यास सांगण्यात आले आहे.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि मिळकतीचे मालक असमर्थ ठरल्याने. यादारे कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि मिळकतीचे मालक आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सिक्युरीटी (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून १५/१०/२०२० रोजीस घेतला.

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. विशेषत: कर्जदार/हमीदार/ मिळकतीचे मालक आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रक्कम आणि सांपार्श्विक दराने त्यावरील व्याज, परिव्यय सह अनुषंगिक प्रभार, परिव्यव इ. च्या भाराअधीन राहील.

अनु.	कर्जदाराचे नाव	थकबाकी रक्कम आणि मागणी	तारण मत्तेचे तपशील
क्र.		सूचना दिनांक	
8	कर्जदार	रु. ४,३४,९१७/-	गाव एक्सर, तालुका बोरिवली, जि. मुंबई शहर, मुंबई
	श्री. जोस मंथनम	१५/०२/२०२० रोजीस आणि	मुंबई-४०० १०३ येथे स्थित असलेले आणि वसलेले
	वर्गेसी आणि	त्यावरील व्याज, परिव्यय	आयसी कॉलनी, बोरिवली (पश्चिम) येथे स्थित फ्लॅट क्र.
	श्रीम. राचेल जोस	मागणी सूचना दिनांक	००२, तळ मजला, ए विंग, इमारत नाव एडेन गार्डन, सर्व्हे
		१५/०२/२०२०	क्र. ११४, हिस्सा क्र. १बी (भाग), सी.टी.एस. क्र ९६१.
7	कर्जदार	रु. २४,४८,९१६/-	गाव दहिसर, डी.एन. दुबे रोड, रतननगर, अंबावाडी, तालुका
	श्री. रवी हरजीवनभाई	३०/०१/२०२० रोजीस आणि	बोरिवली, जि. मुंबई शहर, मुंबई-४०० १०३ येथे स्थित
	रावळ आणि	त्यावरील व्याज, परिव्यय	असलेले फ्लॅट क्र. ४२३, ४था मजला, एफ विंग, अर्थ
	श्री. हिरेन हरजीवनभाई	मागणी सूचना दिनांक	रेसिडन्सी, सर्व्हे क्र. २२२, हिस्सा क्र. ६, सर्व्हे क्र. २३१, २३८,
	रावळ	३०/०१/२०२०	हिस्सा क्र. ४, सीटीएस क्र. १८०८५, १८०६, १८०७ (बी).
3	कर्जदार	रु. ६,६८,५८३/-	फ्लॅट क्र. १०४, इमारत क्र. १९, ए, कोड १९७, गार्डन हिल,
	श्री. मनोज अविनाश	३०/०१/२०२० रोजीस आणि	न्यु म्हाडा कॉम्प्लेक्स, न्यु दिंडोशी, मालाड (पूर्व), मुंबई-
	गौर	त्यावरील व्याज, परिव्यय	४०० ०६५

वसुली अधिकारी

मराठा सहकारी बँक लि.

मातुश्री सीएचएस, १९६, सर एम.व्ही. रोड, नटराज रुस्तमजीजवळ, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०६९. दू. क्र. : (०२२) २६८४८६१३/१४/१५.

लिलाव सुचना

खालील कर्जदारांकडून रु. ६,५६,९१,६८९/ - एकूण थकबाकी कर्ज रकमेच्या वसुलीसाठी डेप्युटी रजिस्ट्रार, को–ऑपरेटिव्हज् सोसायटीज, महाराष्ट्र सरकार, मुंबई (ऑन **डेप्युटेशन)** ह्यांनी जारी केलेल्या दिनांक ०२.०४.२०१४ च्या वसुली प्रमाणपत्र १०१/१०४६/२०१३ प्रमाणे मुख्य महानगर दंडाधिकारी, एस्प्लनेड, मुंबई यांच्या न्यायालयमार्फत दिनांक ०९.०३.१७ रोजीच्या आदेश सी.सी.नं. सीसी क्र. ६६६/एसए/२०१६ नुसार वसुली अधिकाऱ्यांद्वारे प्रत्यक्ष कब्जात घेतलेल्या श्री. मोह. अख्तर शेख (मे. विनायक कॉर्पोरेशन चे भागीदार) आणि अन्य यांच्या नावातील जप्त केलेल्या जागेची **'जसे आहे जेथे आहे**' तत्वाने विक्रीसाठी मोहोरबंद निविदा निमंत्रित केल्या आहेत. परिसराचा तपशील खालीलप्रमाणे

	मिळकतीचे वर्णन	हातची किंमत	इअर	निरीक्षणाची तारीख आणि वेळ
	फ्लॅट क्र. ८०१, ८ वा मजला, ए-विंग, रॉयल ॲकॉर्ड को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., फिश मार्केट जवळ, सर्व्हे क्र. २६७, २७१, २७२, चकाला अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९९. (एरिया - ४४४० चौ. फूट बिल्टअप)	रु. ३,८९,१२,०००/−	₹. ५,00,000/-	२९.१०.२०२० रोजी स. ११ ते दु. २ दरम्यान
ı		« , c.	C 0	, , , ,

- ०१. लिलावाच्या अटी आणि शर्ती असलेल्या किंवा इतर माहिती असलेल्या बोली प्रपत्रे रु.१००/ - भरुन मिळकतीच्या निरीक्षणाच्या तारखेनंतर कोणत्याही कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत वसुली अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून मिळविता येईल.
- ०२. इच्छुक बोलीदारांनी त्यांच्या बोली**, मुंबई येथे देय 'मराठा सहकारी बँक** लिमिटेड'च्या नावाने पे-ऑर्डर/डीडीद्वारे रु. ५,००,०००/- च्या रकमेच्या व्याजमुक्त इसारा अनामत रकमेसह बंद पाकिटातून पाठवाव्यात. दि. १३.११.२०२० रोजीस सायं. ५.०० किंवा त्यापूर्वी बोली वसुली अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या पाहिजेत. विहित तारीख व वेळेनंतर प्राप्त झालेल्या बोली स्वीकारल्या जाणार नाहीत. निविदा वरील पत्त्यावर दि. १७.११.२०२० रोजी द. ११.३० वा. उघडण्यात येतील. हजर असलेल्या बोलीदारांना त्यांच्या बोलीची रक्कम वाढविण्याची संधी दिली जाईल.
- ०३. यशस्वी बोलीदारांनी अंतिम बोली रकमेची १५% रक्कम इसारा अनामत रक्कम धरुन ताबडतोब दिनांक १७.११.२०२० रोजीस व उर्वरित ८५% रक्कम ३० दिवसांत म्हणजेच, दि. १६.१२.२०२० रोजी संध्या.४.०० किंवा त्यापूर्वी भरणे आवश्यक
- ०४. वरील खंड ३ मध्ये दिलेल्याप्रमाणे बोली रकमेची **१५%** रक्कम भरण्यास यशस्वी बोलीदारांनी कसूर केल्यास जमा केलेली इसारा रक्कम जप्त होईल. तसेच, यशस्वी बोलीदारांनी दि. १६.१२.२०२० रोजी किंवा त्यापूर्वी उर्वरित रक्कम भरण्यात कसूर केल्यास तोपर्यंत प्रदान केलेल्या रकमा जप्त होतील आणि मिळकत पुन्हा विक्रीस ठेवली जाईल व नव्या लिलावाने नंतरच्या तारखेस पुन्हा विकली जाईल.
- ०५. मिळकतीवर उपार्जित सर्व आकार, देणी, कर, सोसायटी थकबाकी आणि/किंवा अन्य कोणतीही दायित्वे/देणी यशस्वी बोलीदारांनी भरावयाची आहेत. मिळकतीवरील सध्याची उपार्जित दायित्वे माहिती नाहीत.
- ०६. वसुली अधिकारी कोणतेही कारण न देता कोणताही अथवा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचे किंवा फेटाळण्याचे, लिलाव पुढे ढकलणे/रद्द करणे, तसेच आगाऊ सूचना न देता लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्तीमध्ये सुधारणा करण्याचे अधिकारसुध्दा राखून ठेवत
- ०७. सदर प्रकाशन हे उपरोक्त कर्जदार/वरील मिळकतीचे मालक यांना कायदेशीर दिलेली ३० दिवसांची वैधानिक नोटीस आहे.
- ०८. बोजा म्हणजेच सोसायटी देखभाल आकार प्रदानासाठी थकीत आहे.
- ०९. निविदा सादर करणाऱ्यांनी आपल्या पॅनकार्डची छायांकित प्रत आणि घर व व्यवसायासंदर्भातील दस्तऐवज निविदा फॉर्मबरोबर सादर करणे आवश्यक आहे.
- १०. कोणतेही वाद निर्माण झाल्यास त्याचे निवारण फक्त मुंबईच्या कोर्टाच्या अधिकारक्षेत्रात

(सुरबा आर. सावत) वसुली अधिकारी, मुंबई (एमसीएस ॲक्ट, १९६० चे कलम १५६ आणि

एमसीएस नियम, १९६१ च्या नियम १०७ अन्वये) दिनांक : १६.१०.२०२० ठिकाण : मुंबई मराठा सहकारी बँक लिमिटेड शी संबंधित ASPIRE

मंजूर करण्यासाठी ०६ नोव्हेंबर, २०२० रोजी घेण्यात येणार आहे.

इन्सायड ट्रेडिंग अनुसार ०८.११.२०२० पर्यंत बंद राहणे सुरू राहील.

ट्रेंडिंग विंडो या सर्वसामान्य गुंतवणुकदारांसाठी खुल्या राहतील.

करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

दिनांकः १७ ऑक्टोबर, २०२०

ठिकाणः मुंबई

#### अस्पायर होम फायनान्स कॉपोरेशन लिमिटेड मोतिलाल ओस्वाल टॉवर, रहिमतुल्लाह सयानी रोड, एस. टी. डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई-४०००२५. ई-मेल: info@ahfcl.com सीआयएन: यु६५९२३एमएच२०१३पीएलसी२४८७४१

एक्सेल इंडस्ट्रिज लिमिटेड करिता

एस. के. संघवी

कंपनी सचिव

#### कब्जा सूचना (स्थावर मिळकत/तीकरिता)

एन्फोर्समेंट ऑफ अनुपालन नियम ८(१) ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या रुल अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून) प्रत्येक खात्यासमोर दिलेल्या तारखेस मागणी सूचना जारी करून संबंधित कर्जदारांना त्यांच्या नावासमोर नमूद करण्यात आलेल्या रकमेची परतफेड सदर सचना/सचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासन ६० दिवसांच्या आत करण्यास सांगितले होते रकमेची परतफेड करण्यात कर्जदारांनी कसर केली आहे. याद्वारे कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेला सुचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टचे कलम १३(४) सहवाचत

सदर रुल्सच्या रुल ८ अन्वये त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून वरील वर्णन केलेल्या मिळकतीचा त्यांच्या प्रत्येक खात्यासमोर नमूद केलेल्या कब्जा विशेषत: कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना याद्वारे इशारा देण्यात येतो की, वरील नमूद मिळकतींशी व्यवहार करू नये आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा ॲस्पायर

होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या येथे वरील नमृद करण्यात आलेल्या रकमेच्या भाराधीन राहील, कर्ज करारानुसार त्यावरील व्याज आणि रकमेकरिता. तारण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

	, , , ,	2 2 2	` `	0 0 0 0
अनु.	कर्ज करार क्र./ कर्जदार/	मागणी सूचनेची तारीख	कब्जा घेतल्याची	गहाण मिळकती/तींचे
क्र.	सह-कर्जदार/हमीदार यांचे नाव	आणि रक्कम	तारीख	वर्णन
8	एलएक्सपीईएन००३१६–१७००३०८०९ इरफान जावेद खान आणि जावेद हसन खान	१५-०६-२०१७ करिता रु. १०९६९७६/-	88-80-5050	फ्लॅट क्र. २०५, २ रा मजला, भार्गव पॅलेस, सागाव, मानपाडा रोड, बिग बाजार जवळ, डोंबिवली पूर्व, ठाणे, महाराष्ट्र ४२१२०२
	, (, , , , , , , , , , , , , , , , ,			सही/-

प्राधिकृत अधिकारी (ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लि. तारीख: १७.१०.२०२० भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.



## कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालयः** २७ बीकेसी, सी२७, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू.), मुंबई-४०० ०५१, शाखा कार्यालयः अदमास प्लाझा, १६६/१६, सीएसटी रोड, कोलिवरी गाव, कुंची कर्व्हे नगर, कलिना, सांताकुझ (पूर्व) मुंबई - ४०००९८.

## मागणी सूचना

सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३ (२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चे नियम ३(१) अन्वये. निम्नस्वाक्षरीकार सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट २००२ (सदर ॲक्ट) अन्वये **कोटक महिंद्रा बँक लि. (केएमबीएल)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत. सदर ॲक्टचे कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा रूल ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सदर ॲक्टचे कलम १३ (२) अन्वये मागणी सूचना जारी करून खालील कर्जदारांना (''सदर कर्जदार'') त्या जारी करण्यात आलेल्या संबंधित सूचनांमध्ये नमूद केलेली रक्कम जी खाली सुद्धा नमूद केली आहे, तिची परतफेड करण्यास सांगितले आहे. वरील बाबींशी संबंधित, कर्जदारांना येथील खालील दर्शविलेली रक्कम, यासह, सदर कर्जदारांद्वारा निष्पादित केले असल्यास कर्ज करार सहवाचत इतर दस्तावेज/लिखित अन्वये देय असलेले खालील नमूद केलेल्या तारखांपासून भरणा आणि/वा वसुलीच्या तारखेपर्यंत सदर मागणी सूचनांमधील तपशीलाप्रमाणे पुढील व्याज ह्या सूचनेच्या प्रसिद्धीपासून ६० दिवसांच्या आत केएमबीएल ला प्रदान करण्यासाठी, पुन्हा एकदा, याद्वारे कर्जदारांना सूचना देण्यात येत आहे. कर्जाच्या देय परतफेडीकरिता तारण म्हणून, खालील मत्ता अनुक्रमे सदर कर्जदारांकडून केएमबीएल कडे गहाण ठेवण्यात आल्या आहेत. कर्जदार/हमीदारांचे नाव मागणी सूचनेची दिनांक आणि रक्कम तारण मत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)

क्र.					
<b>?</b> .	कर्ज खाते क्र.: आयएचएल१०५७७१ १) श्री. चेतन माप्रा (कर्जदार)	मागणी सूचना तारीखः ११.०९.२०२० रु. ९,०६,४२४.८९ (रु. नऊ लाख सहा हजार चारशे चोवीस आणि एक्याऐंशी पैसे मात्र) ०७.०९.२०२० रोजीस	फ्लॅट क्र. ३०२, सी-विंग, ३ रा मजर लोखंडवाला रेसिडेन्सी, मोज. ६७० चौ. ए मांजरेकर लेन, डॉ. ई. मोसेस रोड लगत, वर नाका, मुंबई-४०० ०१८. विक्री करार ५८०९/२००२ दिनांक १२.११.२००२ म अधिक तपशिलवारपणे नमूद.		
٦.	कर्ज खाते क्र.: एचएफ-२४१५७१८ १) श्री. लखबीर सिंग गिल (कर्जदार) २) श्रीम. परमजीत कौर लखबीर सिंग (सह- कर्जदार)	मागणी सूचना तारीखः ११.०९.२०२० रु. १४,८१,११८.८५ (रु. चौदा लाख एक्याऐंशी हजार एकशे अठरा आणि पंच्याऐंशी पैसे मात्र)	फ्लॅट क्र. १०२, क्वीन्स गेट, हिरानंदानी इ घोडबंदर रोड, ठाणे (प), महाराष्ट्र-१ ६०७.		
₹.	कर्ज खाते क्र.: एचएफ-३७३९०४१९ आणि एचएफ-३७३८८५१३ १) कु. संगिता राजेंद्र शिरसाठ (कर्जदार) २) श्री. राजेंद्र के. शिरसाठ (सह-कर्जदार) ३) श्री. गौरव राजेंद्र शिरसाठ (सह-कर्जदार) ४) एस. आर. सलोन्स आयएनसी (सह-कर्जदार)	मागणी सूचना तारीखः ११.०९.२०२० कर्ज खाते क्रः: एचएफ-३७३८८५१३ रु. २,९६,९१,१८५.२० (रु. दोन कोटी शहाण्णव लाख एक्याण्णव हजार एकशे पंच्याऐंशी आणि वीस पैसे मात्र)  मागणी सूचना तारीखः ११.०९.२०२० कर्ज खाते क्रः: एचएफ-३७३९०४१९ रु. २०,०२,२३८.१३ (रु. वीस लाख दोन हजार दोनशे अडतीस आणि तेरा पैसे मात्र)	फ्लॅट क्र. २५०१, सिगनिया ओसियन्स, ए क्र. ०७ आणि ०८, नवी मुंबई, सेक्टर-१ डी-मार्ट जवळ, ऐरोली, नवी मुंबई, महारा ४०० ७०८.		
٧.	कर्ज खाते क्र.: ०६५३२१४००००१२५, ०६५३टीएल०१००००००४९ आणि ०६५३टीएल०१००००००३४ १) मे. श्री शंकर विजय टिंबर मार्ट (कर्जदार) २) श्रीम.विणा हिरालाल पटेल (सह- कर्जदार/हमीदार) ३) श्री. विपुल पटेल (सह-कर्जदार/हमीदार)	मागणी सूचना तारीखः ०८.०९.२०२० कर्ज खाते क्र.ः ०६५३टीएल०१००००००३४, ०६५३टीएल०१०००००४९, ०६५३२१४००००१२५ रु. १,१७,२५,०२७.८७, रु. २९,०१,३६८.७०, रु. ४,५५,१६,५५३.३८ = रु. ६,०१,४२,९४९.९५ (रु. सहा कोटी एक लाख बेचाळीस हजार नऊशे एकोणपन्नास आणि पंच्याण्णव पैसे मात्र)	१. प्लॉट क्र. ४, "वास्तू" कमिश बिल्डिंग, दौलत नगर लेआऊट स्कीम, रोड ५ जवळ, एस. व्ही. रोड, जंक्शन बोरि (पू), मुंबई-४०००९२. २. तळ मजला, हाऊस, रोड क्र. ७, दौलत नगर, बोरिवली (मुंबई-४०००६६. ३. १ ला मजला, हाऊस, रोड क्र. ०७, दौलत नगर, बोरि (पू), मुंबई-४०००६६.		

१३ (४) आणि लागू असलेल्या रूल्स अन्वये वरील तारण मत्तांच्या प्रती कार्यवाही करील. सदर कर्जदारांना केएमबीएलच्या पूर्व लेखी संमती शिवाय विक्री, भाडेपट्टा वा अन्य मार्गे वरील नमूद मत्ता हस्तांतरित करण्यापासून ॲक्ट अन्वये मनाई करण्यात येत आहे. कोणतीही व्यक्ती सदर ॲक्ट वा त्या अंतर्गत बनविलेले रूल्सच्या तरतुर्दीचे उल्लंघन केल्यास वा उल्लंघ करण्यास प्रोत्साहन देईल, ती ॲक्ट अन्वये तरतुदीप्रमाणे कारावास आणि/वा शिक्षेस पात्र असेल.

ठिकाणः मुंबई/ठाणे/नवी मुंबई दिनांक : १६.१०.२०२०

सही / - प्राधिकृत अधिकारी कोटक महिंद्रा बँक लि. करिता



# **IIFL SECURITIES LIMITED**

# CIN: L99999MH1996PLC132983

Regd. Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400 604 • Tel: (91-22) 4103 5000/ 6272 7000 • Fax: (91-22) 2580 6654 • E-mail: secretarial@iifl.com • Website: www.iiflsecurities.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020 (₹ in Lakhs)

Quarter Ended Half year ended Year ended Sept 30, 2019 Sept 30, 2020 June 30, 2020 Sept 30, 2020 Sept 30, 2019 Mar 31, 2020 **Particulars** (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) Total Income 21,822.17 17,828.94 18,485.84 39,651.11 36,988.96 78,994.61 Net Profit / (Loss) for the period (before Tax, 6,931.61 5,540.04 4,860.33 12,471.65 8,580.12 19,976.57 Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax 5,540.04 4,860.33 12,471.65 18,752.05 6,931.61 30,148.5 (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax 5,091.75 4,148.99 2,485.07 9,240.74 15,021.15 23,394.31 (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period 2,367.96 5,133.34 4,146.68 9,280.02 14,907.64 23,212.26 (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital 6,392.19 6,392.19 6,384.69 6,392.19 6,384.69 6,392.19 Reserve (excluding Revaluation Reserve) 81,586.67 as shown in the Audited Balance Sheet Earnings Per Share (of ₹2/- each) Basic (in ₹) 1.59 1.30 2.89 4.71 7.33 0.78 Diluted (in ₹) 1.59 1.29 0.78 2.88 4.70 7.31

Notes: 1. The above consolidated unaudited financial results for the quarter and half year ended September 30, 2020, have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on October 16, 2020. 2. These consolidated unaudited financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards 34 - Interim Financial Reporting ("Ind AS 34") prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. 3. The key data relating to unaudited standalone results of IIFL Securities Limited is as under:

(₹ in L						(₹ in Lakhs)
	Quarter Ended			Half year ended		Year ended
Particulars	Sept 30, 2020 (Unaudited)	June 30, 2020 (Unaudited)	Sept 30, 2019 (Unaudited)	Sept 30, 2020 (Unaudited)	Sept 30, 2019 (Unaudited)	The last of the la
Total Income	19,682.07	15,751.13	14,400.81	35,433.20	29,393.67	64,374.30
Profit Before Tax	7,082.82	5,132.59	3,989.79	12,215.41	7,725.02	19,866.96
Profit After Tax	5,703.16	3,901.76	2,051.56	9,604.92	4,538.97	14,261.92

4. The above is an extract of the detailed format of Quarterly and half yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and half yearly Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website viz. www.iiflsecurities.com.

> By order of the Board For IIFL Securities Limited Venkataraman Rajamani Managing Director DIN: 00011919

दिनांक : १५/१०/२०२०

30/08/2020

मागणी सूचना दिनांक

प्राधिकृत अधिकारी

स्टेट बँक ऑफ इंडिया

Place : Mumbai

Date : October 16, 2020

epaper मुल्ल e मुंबई